

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन शुद्धिपत्रक क्रमांक: जेजेएम-२०२१/प्र.क्र. १४३/पापु १०
सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल,
क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई
तारीख: १९ जानेवारी, २०२२

वाचा-

१. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जजमि २०१९/ प्र.क्र.१३८/ पापु १०(०७), दि.०४.०९.२०२०
२. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.राग्रापे २०१८/ प्र.क्र.४०/ पापु १०, दि.०२.०२.२०२१
३. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जजीमि-२०१९/ प्र.क्र.१३८/पापु-१०, दिनांक १०.०३.२०२१.
४. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र. जेजेएम २०२१/ प्र.क्र.१४३/ पापु १०, दि.०६.०९.२०२१
५. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जजीमि-२०१९/ प्र.क्र.१३८/पापु-१०, दिनांक २२.०९.२०२१

प्रस्तावना-

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा/प्रादेशिक स्तरावरील नवीन योजना व अस्तित्वातील योजनांच्या सुधारणात्मक पुनर्जोडणीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी करावयाच्या तांत्रिक छाननीकरीता संदर्भिय क्र.२ दि.०२.०२.२०२१ व संदर्भिय क्र.४ दि.०६.०९.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये तांत्रिक छाननी समिती गठित केली आहे. या निर्णयामध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन शुद्धिपत्रक-

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा/प्रादेशिक स्तरावरील नवीन योजना व अस्तित्वातील योजनांच्या सुधारणात्मक पुनर्जोडणीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी करावयाच्या तांत्रिक छाननीस सक्षम समिती पुढील प्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत.

अ. क्र.	सक्षम समिती	
१	१. कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु., जि.प. - अध्यक्ष २. कनिष्ठ भूवैज्ञानिक, जि.प. - सदस्य ३. उप अभियंता संबंधित उप विभाग- सदस्य सचिव	रु.२.०० कोटी पर्यंत
२	१. अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ - अध्यक्ष २. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद - सदस्य ३. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- सदस्य ४. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा - सदस्य ५. सहाय्यक अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ - सदस्य सचिव	रु.२.०० कोटी ते रु.३.५० कोटी पर्यंत
३	१. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संबंधित प्रादेशिक विभाग - अध्यक्ष २. अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ - सदस्य ३. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण - सदस्य ४. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद - सदस्य ५. प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन - सदस्य ६. सहाय्यक भूवैज्ञानिक - संबंधित प्रादेशिक उप विभाग ७. सहाय्यक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संबंधित प्रादेशिक विभाग - सदस्य सचिव	रु.३.५० कोटी ते रु.५.०० कोटी पर्यंत

०२. रु.५.०० कोटींवरील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या तांत्रिक छाननीकरीता संदर्भिय क्र.४ दि.२२.०९.२०२१ रोजीच्या शासन निर्णयात नमुद समिती सक्षम असेल.

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०११२११५१४०७९२८असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सरोज देशपांडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
४. विभागीय आयुक्त, कोकण विभाग/ औरंगाबाद विभाग/ पुणे विभाग/नाशिक विभाग/ अमरावती विभाग/नागपूर विभाग
५. मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी मुंबई.
६. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
७. आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व).
९. प्रकल्प संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई.
१०. मुख्य अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
११. प्रादेशिक उप संचालक (सर्व), भूजल व विकास यंत्रणा.
१२. अधीक्षक अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
१२. कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु., जि.प. व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व).
१४. पाणी पुरवठा विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने, मंत्रालय, मुंबई.
१५. निवडनस्ती (कार्यासन पापु-१०), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.